Parinee Crescenzo, "A" Wing, 1102, 11th Floor, "G" Block, Plot No. C38-& C39, Behind MCA, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051, India.

Phone: 91-22-6124 0444 / 6124 0428 : 91-22-6124 0438

E-mail: vinati@vinatiorganics.com Website: www.vinatiorganics.com CIN: L24116MH1989PLC052224

April 29, 2021

The Stock Exchange, Mumbai (Listing Department) P. J. Towers, 1st Floor, Dalal Street, Mumbai - 400 001.

Scrip Code: 524200

National Stock Exchange of India Ltd. Listing Department, Exchange Plaza, Plot No. C/1, 'G' Block, Bandra-Kurla Complex,

VINATI

LIMITED

**ORGANICS** 

Bandra (East), Mumbai - 400 051.

NSE Symbol: VINATIORGA / Series: EQ

Dear Sir/Madam,

Sub: Intimation on Transfer of Equity Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) for F.Y. 2013-14.

Pursuant to Rule 6 of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended and Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, with respect to transfer of equity shares to Investor Education and Protection Fund Authority, please find enclosed copy of notice(s) published by the Company in The Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) newspaper(s) on April 29, 2020 for the attention of shareholders of the Company.

The aforesaid individual reminder letter will be sent to those shareholders who have not claimed their dividends for seven or more consecutive years and whose shares are liable for transfer to IEPF Account as per Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules 2016, as notified and amended from time to time (collectively referred as "IEPF Rules").

This is for your information and record.

Thanking you,

Yours faithfully,

For Vinati Organics Limited

Milind Wagh

Company Secretary/Compliance Officer

Encl: As above

Phone: (02145) 232013/14 • Fax: 91-2145-232010 • E-mail: vinmhd@vinatiorganics.com

RECOVERY DEPARTMENT

SVC TOWER, JAWAHARLAL NEHRU ROAD, VAKOLA, SANTACRUZ EAST, MUMBAI: 400 055.
Tel No: 71999975/71999986/970/928/971.

PUBLIC NOTICE FOR SALE

# PROPERTY FOR SALE ON "AS IS WHERE IS AND WHATEVER THERE IS BASIS".

(PROPERTY TAKEN OVER UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS & ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT, 2002)

NAME OF THE BORROWER	OUTSTANDING BALANCE AS ON 31.01.2021  Rs. 84,24,55,503.66/- (Rupees Eighty Four Crores Twenty Four Lakhs Fifty Five Thousand Five Hundred and Three and Palse Sixty Six Only), together with interest from 01.02.2021 at contractual rate Plus Legal expenses and costs.				
M/s. Ashhapura Poly Mills Ltd. (erstwhlle M/s. Ashapura Plastics)					
LOCATION AND DETAILS OF THE PROPERTY.	RESERVE PRICE (In Lakhs)	DATE & TIME OF INSPECTION	EARNEST MONEY DEPOSIT (In Lakhs)	DATE & TIME OF OPENING THE TENDER & AUCTION	
Unit No.1G/6 to 1G/11, admn: 1080 Sq.ft built up each, Radhyeshyam Industrial Complex, (Gram Panchayat Ghar No. 1564/1/2/3) Survey No. 165/4 (Pt) of Village Asangaon, Shahapur, Dist: Thane	120.00	21.05.2021 11.00 a.m. to 3.00 p.m.	12.00	05.06.2021 1.00 p.m.	
Machinery as mentioned in Valuation Report excluding transformer	5.00	21.05.2021 11.00 a.m. to 3.00 p.m.	0.50	05.06.2021 1.00 p.m.	

#### **TERMS & CONDITIONS**

- Sale is strictly subject to the terms & conditions incorporated in this advertisement & in the prescribed Tender Form. Further det of the above mentioned properties and Tender Forms can be obtained from the Bank's Corporate office, at the above mentioned address.
- Intending bidders should submit Separate sealed tender for aforesaid property in the prescribed Tender Form only. The sealed cover should be accompanied with Demand Draft/Pay Order for Rs. 1000/- each being Non-refundable Tender fee & the separate Demand Draft/Pay Order for the Earnest Money Deposit of 10% of the offer amount for the above property drawn on a Scheduled Bank, favouring "SVC Co-operative Bank Limited", payable at Mumbai should be deposited in the 'Tender Box' kept in the Corporate Office at the above address, before 4.30 P.M. on or before 04.06.2021.
- Tenders will be opened at the Corporate Office at Vakola as per the schedule given above.
- The borrowers, respective Tenderers / Guarantors / Owners of the security or their authorised representatives may remain preser at the time of opening of tenders. The Authorized Officer of the Bank would have sole discretion in the manner of conduct of sale including decision with regard to inter-se bidding/negotiations amongst the bidders to realize highest sale value for the property They are, therefore, advised to remain present themselves or through their duly authorised representative(s).
- The successful bidder should bear the charge / fee payable for conveyance such as Stamp Duty, Registration fees, incidenta expenses, T.D.S. of 1% on the property deal amount etc as applicable. The successful bidder shall also bear all statutory dues if any, and also all dues pending like electricity charges, water charges, and maintenance charges and for other services provided If any. The Bank (Secured Creditor) does not undertake any responsibility to procure any permission/license etc in respect of the secured assets / immovable/movable properties offered for sale.
- GST as applicable on the sale of machinery to be borne by the purchaser & to be deposited in the Bank.
- The Bank reserves its right to accept or reject any or all offers without assigning any reason and in case all the offers are rejected either to hold negotiations with any of the tenderers/bidders or to sell the property(s) through private negotiations with any of the tenderers/bidders or other party/parties.
- The Borrowers/Guarantors/Mortgagors are hereby put to notice in terms of rule 6(2) and rule 8(6) of Security Interest (Enforcement Rules, 2002 that the Secured / aforementioned Assets would be sold in accordance with this notice in case the amount outstanding as per the demand notice is not fully repaid.
- Any details with respect to the title/description of the property to be verified by the prospective purchaser as the sale is on "AS IS WHERE IS AND WHATEVER THERE IS BASIS"
- 10 The property in question is under physical possession of SVC Co-operative Bank Ltd.
- 11 The Borrower's/Guarantor's/Mortgagor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act in respect of time available to redeem the secured assets.
- 12 Disputes, if any, shall be within the jurisdiction of Mumbai Courts only.

- 13 The sale notice is also displayed on our website https://www.svcbank.com/Home/Notice-Of-Sale.

Place: Mumbai

Date: 29/04/2021 **Authorised Officer** 

# Indian Overseas Bank

Large Corporate Branch. 101, Naman Centre, Plot No.31 Bandra- Kurla Complex, Mumbai - 400 051 Tel No.: 022-26566269 Email: iob2998@iob.in

Under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) read with Rule 3(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 (Rules)

- Whereas the undersigned being the Authorised Officer of Indian Overseas Bank under SARFAESI Act and in exercise of powers conferred under Section 13(12) read with Rule 3, issued Demand Notice under Section 13(2) of the said Act, calling upon the Borrowers/ mortgagors/ guarantors listed hereunder (hereinafter referred to as the "said Borrowers"), to repay the amounts mentioned in the Notice, within 60 days from the date of receipt of Notice, as per details given below.
- The said Notices have not been duly acknowledged by the borrowers/ mortgagors/ guarantors, hence the Bank by way of abundant caution is effecting this publication of the demand notice. The undersigned has, therefore, caused these Notices to be pasted on the premises of the last known addresses of the said Borrowers/ mortgagors/ guarantors as per the said Act. Copies of the said Notices are available with the undersigned and the said Borrowers/ mortgagors /guarantors, may, if they so desire, collect the said copies from the undersigned on any working day during normal office hours.
- 3. Against the above background, Notice is hereby given, once again, to said Borrowers/ mortgagors/ guarantors to pay to Indian Overseas Bank, Large Corporate Branch, 101, 1st Floor, Naman Centre, Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai – 400 051, within 60 days from the date of publication of this Notice, the amounts indicated/ payable as given below under the loan & other documents. As security for due repayment of the loan, the following assets have been mortgaged to Indian Overseas Bank by the respective parties as below.

SI. No.	Name of the Borrowers/ Mortgagors/ Guarantors with address	Total outstanding as on 21.04.2021*	Description of Secured Assets	Date of Demand Notice
1.	M/s. S. K. M. Real Infra Limited (Borrower & Mortgagor), 2nd floor, Raaj Chambers, P. K. Paramhans Marg, Old Nagardas Marg, Opposite Wilson House & Near Andheri Subway, Andheri (E), Mumbai – 400 069.	Rs. 82,65,28,409.00 (Rupees eighty two crores sixty five lakhs twenty eight thousand four hundred and nine only)	As mentioned below	22.04.2021
2.	Mr. Vikas Kasliwal (Guarantor) s/o Mr. Shambhukumar Kasliwal 17/1, Padam, 4B, Pedder Road, Cumballa Hill, Mumbai – 400 026.			

\*payable with further interest at contractual rates/rests as agreed from the date mentioned above till date of payment.

Description of secured assets:

Nature of security	Particulars of securities [Full description with location, four boundaries, measurement on four sides total extent and name of owner to be given]			
Assignment/ Hypothecation	First Charge by way of assignment of lease rentals from the property under their respective lease/ sale agreements.			
Registered Mortgage	All that piece and parcel of land admeasuring 2349 sq. Mts. Or thereabouts bearing C. T. S. No. 115 (1247.40 sq. Mtrs), 115/1 (47.4 sq. Mtrs), 115/2 (368.60 sq. Mtrs), 115/3 (685.60 sq. Mtrs) with structure named 'Raaj Chambers', Mogra Village, K – Ward, P. K. Paramhans Marg, Old Nagardas Road, Opp. Wilson House and Near Andheri Subway, Andheri (E), Mumbai – 400 069 along with car parking with total built up area of 50845 sq. Ft. and bounded by North: C. T. S. No. 114 (Cresent Grande Building) South: New Nagardas Road (R. K. Paramhans Marg) East: Mogra Pada Road West: C. T. S. No. 113 (Vasudev Chambers)			

- 4. If the said borrowers/ mortgagors/ guarantors fail to make payment to Indian Overseas Bank as aforesaid, then Indian Overseas Bank shall proceed against the above secured assets under Section 13(4) of the SARFAESI Act and Rules entirely at the risks, costs and consequences of the said borrowers/ mortgagors/ guarantors.
- Further, the attention of borrowers/ mortgagors / guarantors is invited to provisions of Sub-section (8)
- of the Section 13 of the Act, in respect of time available to them to redeem the secured assets. The said Borrowers/ mortgagors / guarantors are prohibited under the SARFAESI Act from transferring the secured assets, whether by way of sale, lease or otherwise without the prior written consent of Indian Overseas Bank. Any person who contravenes or abets contravention of the provisions of the Act or Rules shall be liable for imprisonment and/ or fine as given under Section 29 of the Act.

Date: 29.04.2021 Authorised Officer, Place: Mumbai Indian Overseas Bank



### Regional office Thane.

Shelar Building, 1st Floor, Gokhale Road, Naupada, Thane, Maharashtra 400602. PH: 022-25305101 / 105 email: mrothane@canarabank.com

# **SALE NOTICE FOR SALE OF** IMMOVABLE PROPERTIES

E-Auction Sale Notice for Sale of Immovable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, the constructive/physical/symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of the Bank/ Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is whart is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties.

L. O.		OUTSTANDING AS ON 28.04.2021	NAME OF MORTGAGOR/S	DETAILS OF SECURITY/IES	RESERVE PRICE & EARNEST MONEY	NAME & CONTACT DETAIL OF BRANCH	Canara Bank Account Details	Date of Eauctic
	GUARANTOR/S			Area in Sq. Ft.	DEPOSIT (EMD)			Date of Inspetct
	M/s. AYUSHA CYBER ZONE, PROP. SUNIL MADHAV GAIKWAD MR. SANJAY RANGANATH LIMAYE MR. VIRENDRA YADAARAO RAMATEKE	Rs.26,68,980.54 + upto date interest and other charges		COMMERCIAL PREMISES OWNED BY MR. SANJAY R LIMAYE AT SHOP NO.03, GROUDN FLOOR, BUILDING KNOWN AS SACHINAM CHSL, SITUATED AT PLOT NO.4, SURVEY NO.4, HISSA NO. 13,18,19 OF VILLAGE KULGAON, OPP. SHIV MANDIR, GAONDEVI ROAD, BADLAPUR EAST, DISTRICTTHANE 421503  133 SQFT BUILT UPAREA	RSV= Rs.6,00,000 EMD = Rs.60,000	CANARA BANK, AMBERNATH EAST BRANCH, AT VIJAY SHOPPING COMPLEX, SHIVAJI CHOWK, AMBERNATH EAST 421501 HEADED BY MR. GIRISH VYAVAHARE, 8999931768	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021
	M/s. BHOIR ENTERPRISES PROPRIETOR HEMANT S BHOIR	Rs.27,32,998.86 + upto date interest and other charges Rs.24,84,801.62 + upto date interest and other charges Rs.1,39,890.45 + upto date interest and other charges		1. FLAT NO.125, 12th FLOOR, BUILDING / TOWER NO. D, BUILDING TYPE A 4 (S NO. & HISSA NO. 50 & 51) BUILDING NAMED AS A "AYANA" IN "AMANTRA CHSL" OF TATA HOUSING COMPLEX, PHASE I, ON KALYAN BHIWANDI BYPASS, VILLAGE RAJNOLI, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE 421302 MAHARASHTRA 869 SQ FT SUPERBUILTUPAREA 2. BUNGLOW PLOT NO. P 46, A TYPE, GARDEN VIEW PHASE III, SITUATED IN PROJECT KNOWN AS NAVKAR HILLS, SITUATED ON KHARDI KALAMBHE WADA ROAD, VILLAGE KALAMBE, TALUKA WADA, DISTRICT PALGHAR 421303.  OUT OF BIGGER PLOT BEARING FUT NO.213, H.NO. NIL, GUT NO.214, H NO. NIL OF VILLAGE KALAMBE AND S NO. GUT NO. 136, H NO. NIL OF VILLAGE SONAL KHURD. OUT OF BIGGER PLOT BEARING GUT NO.213, HOUSE NO. NIL, GUT NO. 214, HOUSE NO. NIL OF VILLAGE KALAMBE AND S NO. GUT NO. 214, HOUSE NO. NIL OF VILLAGE KALAMBE AND SURVEY NO. GURT NO. 136, HOUSE NO. NIL OF VILLAGE SONAL KHURD. BUNGLOW SCHEME IS SITUATED AT AROUND 15 KMAWAY FROM WADA BUS DEPOT AND KHARDI RAILWAY STATION AROUND 22 KMSAWAY FROM THIS LOCATION 1040 SQ FT BUILT UP AREA	EMD= Rs.6,57,000  2. RSV= Rs.43,30,000     EMD= Rs.4,33,000	YAMUNA COMPLEX, BHIWANDI WADA ROAD, KUDUS, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE 421312 HEADED BY MR. VINAYAK DAGALE CONTACT NO 8766809100	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021
	MR. PRAMOD HARIBHAU VISHE MR. BAHU BUDHAJI SABLE	Rs.5,27,997.80 + upto date interest and other charges		FLAT NO. 201, 2ND FLOOR, BUILDING NO. A-1, SAI DARSHAN COMPLEX, SITUATED AT SURVEY 216 (PT) OF VILLAGE KUDUS, NEAR PARSHURAM KUTIR COMPLEX, BHIWANID WADA ROAD, AT POST KUDUS, TALUKA WADA, DISTRICTTHANE 421312 810 SQFTBUILTUPAREA	RSV = Rs.21,87,000 EMD = Rs. 2,18,700	CANARA BANK, VAJRESHWARI BRANCH, 107, NEAR VAJRESHWARI TEMPLE, AMBADI ROAD, DISTRICT THANE 401204 HEADED BY BRANCH INCHARGE MRS. RITA NAIK CONTACT NO 9969036722	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021
	M/s. SHAM ENTERPRISES PROPRIETOR SHAM RAGHO KANDRE MR. HEMANT S BHOIR	Rs.23,95,942.00 + upto date interest and other charges	KANDRE	SHOP NO. 7, GROUND FLOOR, F WING, IN BUILDING NAMED AS BRAMHAND, GUT NO. 381 (P) ON HANUMAN MANDIR AND GAVDEVI MANDIR ROAD, OFF BHIWANDI WADA ROAD, NEAR OVER HEAD WATER TANK, GRAMPANCHAYAT OFFICE, VILLAGE KUDUS, TALUKA WADA, DISTRICT PALGHAR 421312 252 SQFT BUILT UPAREA	RSV = Rs.8,79,000 EMD = Rs.87,900	CANARA BANK, KUDUS BRANCH, 1ST FLOOR, YAMUNA COMPLEX, BHIWANDI WADA ROAD, KUDUS, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE 421312 HEADED BY MR. VINAYAK DAGALE CONTACT NO 8766809100	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021
	M/s. PURVA ENTERPRISES PROPRIETOR KUNAL DASHRATH THULE MR. SAGAR RANGAVKAR	Rs.21,12,249.62 + upto date interest and other charges	MR. KUNAL DASHRATH THULE	SHOP NO. 4, GROUND FLOOR, F WING, IN BUILDING NAMED AS BRAMHAND, GUT NO. 381 (P) ON HANUMAN MANDIR AND GAVDEVI MANDIR ROAD, OFF BHIWANDI WADA ROAD, NEAR OVER HEAD WATER TANK, GRAMPANCHAYAT OFFICE, VILLAGE KUDUS, TALUKA WADA, DISTRICTPALGHAR 421312 230 SQ FTBUILTUPAREA	RSV = Rs.8,00,000 EMD = Rs.80,000	CANARA BANK, KUDUS BRANCH, 1ST FLOOR, YAMUNA COMPLEX, BHIWANDI WADA ROAD, KUDUS, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE 421312 HEADED BY MR. VINAYAK DAGALE CONTACT NO 8766809100	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021
Services.	M/s. JADHAV ENTERPRISES PROPRIETOR SUNIL S JADHAV MR. KUNAL DASHRATH THULE	Rs.10,88,432.00 + upto date interest and other charges		SHOP NO.8, 1st Floor, a Wing, Building Known AS "AJILA VILLA" SITUATED OPPOSITE SAINT GOBAIN INDIA PVT LTD, ON BHIWANDI WADA ROAD, SURVEY NO. 293, VILLAGE VADAVALI, TALUKA WADA, DISTRICT PALGHAR 421312 240 SQFT BUILT UPAREA	RSV = Rs.6,20,000 EMD = Rs.62,000	CANARA BANK, KUDUS BRANCH, 1ST FLOOR, YAMUNA COMPLEX, BHIWANDI WADA ROAD, KUDUS, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE 421312 HEADED BY MR. VINAYAK DAGALE CONTACT NO 8766809100	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021
	M/s. BHARAT ENTERPRISES PROPRIETOR BHARAT L JADHAV MR. KUNAL DASHRATH THULE	Rs.10,90,663.62 + upto date interest and other charges	JADHAV	SHOP NO.7, 1st FLOOR, A WING, BUILDING KNOWN AS "AJILA VILLA" SITUATED OPPOSITE SAINT GOBAIN INDIA PVT LTD, ON BHIWANDI WADA ROAD, SURVEY NO. 293, VILLAGE VADAVALI, TALUKA WADA, DISTRICT PALGHAR 421312 240 SQFT BUILT UP AREA	RSV = Rs.6,20,000 EMD = Rs.62,000	CANARA BANK, KUDUS BRANCH, 1ST FLOOR, YAMUNA COMPLEX, BHIWANDI WADA ROAD, KUDUS, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE 421312 HEADED BY MR. VINAYAK DAGALE CONTACT NO 8766809100	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021
	M/s. KIRAN ENTERPRISES PROPRIETOR KIRAN G SATVI MR. HEMANT S BHOIR	Rs.25,69,352.52 + upto date interest and other charges		SHOP NO.26, 1st Floor, B Wing, Evershine City Situated on Bhiwandi Wada Road, opposite Suchak NX Hotel, Village Kudus, Taluka Wada, DISTRICTPALGHAR 421312 505 SQFT BUILT UPAREA	R\$V = Rs.13,00,000 EMD = Rs.1,30,000	CANARA BANK, KUDUS BRANCH, 1ST FLOOR, YAMUNA COMPLEX, BHIWANDI WADA ROAD, KUDUS, TALUKA BHIWANDI, DISTRICT THANE 421312 HEADED BY MR. VINAYAK DAGALE CONTACT NO 8766809100	A/C NO - 8358295000001 IFS CODE - CNRB0008358	29.05.2021 27.05.2021 24.05.2021

Date: 29.04.2021 Place: Mumbai

23 Date of publication of Form G

Date: -29.04.2021

Place: Mumbai

Sd/-Authorised Officer,

## SOUTHERN RAILWAY

e-TENDER NOTICE FOR THE SUPPLY OF STORES NO.E-23/2021 Firms are requested to login to http://www.ireps.gov.in-login>E.Tender Goods & Services (New) and quote against these tenders. Manual quotations will not be entertained for these tenders. Closing time for all ender 14:30 hours.

Ç	tender 14.00 hours.							
SI. No.	Tender No.	Description	Due Date					
1.	29213182	Ni-Cd Starter batteries	03-MAY-2021					
2.	21200743A	EP Magnet Valve	05-MAY-2021					
3.	11210246	Straight Metric Metal Thread	06-MAY-2021					
4.	15210500	Main LED Signal	10-MAY-2021					
5.	26215001	Armature Assembly for Hitachi Motor	11-MAY-2021					
6.	04210895	Knuckle	12-MAY-2021					
7.	26212749	Speed Indicating System	12-MAY-2021					
8.	01210064	(MMAW) Electrode	13-MAY-2021					
9.	21210456	Adjustable cup Sleeve	18-MAY-2021					
10.	26210878	Digital Notch Indicator	18-MAY-2021					
11.	04210198	Foot step assembly	19-MAY-2021					
12.	04210188	Rubber spring pack 1000 Kgm	20-MAY-2021					
13.	26212068	Bearing housing	20-MAY-2021					
14.	26212070	End cover (Gear Wheel End)	20-MAY-2021					
15.	26212612	IOH Replacement Kit for VCB	21-MAY-2021					
16.	15210260	Semi Finished Armature	28-MAY-2021					
17.	15210261	Semi Finished Heel Piece	28-MAY-2021					
18.	78211078	Double acting Hydraulic shock absorber	07-MAY-2021					
19.	78211077	VRLA Type 120 AH Capacity	10-MAY-2021					
The	The following e-bid has been published in GeM website. Firms are requested to login to							

20. GEM/2021/ Tambaram EMU cleaning 1 year. 01-MAY-2021 21. GEM/2021/ Welding / Gas cutting activities in C & W Depot / 03-MAY-2021 B/1177584 JTJ for 2 years.

www.gem.gov.in and quote against the following e-bid. Manual quotations will not be

22. GEM/2021/ LED Tube for Railway coaches - Retrofitment 03-MAY-2021 B/1166202 18.00 hrs. GEM/2021/ Hiring of Lorry, pick up truck and MUV for the use of SSE AB and JTJ for 2 years. 06-MAY-2021 GEM/2021/ Data Entry operators for ADEN Office 07-MAY-2021 B/1192483 (Engg. Dept) for 1 year.

Principal Chief Materials Manager Follow us on : twitter.com/GMSRailway

#### **VINATI ORGANICS LIMITED**

Regd. Off.: B-12 & B-13/1, MIDC Indl. Area, Mahad - 402 309, Dist. Raigad, Maharashtra, India.
Phone - +91-22-61240444/28, Fax - +91-22-61240438
CIN: L24116MH1989PLC052224, Email: vinati@vinatiorganics.com

Website: www.vinatiorganics.com

#### NOTICE (for the attention of Equity Shareholders of the Company) Sub: Transfer of Equity shares to Investor Education and Protection Fund (IEPF)

This Notice is being issued pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (the 'Rules") (including the amendments made therein from time to time). The said Rules, amongst other matters, contain provisions for transfer of

unclaimed dividend, which remain unpaid and or unclaimed for more than seven years from the date of declaration, to Investor Education and Protection Fund (IEPF) and transfer of shares in respect of which dividend emains unpaid and or unclaimed for a period of consecutive seven years or more to the DEMAT account held by the IEPF authority in that respect. Adhering to various requirements set out in the Rules, the required communication is being sent to the shareholders whose shares are liable to be transferred to IEPF suspense account, in the due course of time considering and in compliance with the latest updates, amendments notifications, circulars, guidelines etc. issued / to be issued in this respec by the concerned authorities under the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 and once the normalcy is restored. Also, complete details of such shareholders have been uploaded on the Company's website a www.vinatiorganics.com.

Shareholders must note that both the unpaid and unclaimed dividend and referred shares hereinabove to be transferred to IEPF Authority including all benefits accrued and or to be accrued on such shares, if any can be claimed back by them from IEPF authority after following the procedure prescribed under these Rules.

n case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 12th September, 2021 reference to the dividend declared for the Financial Year 2013 - 14, necessary steps will be initiated by the Company to transfer the shares held by said shareholders to IEPF without further notice in the following manner;

- In case of physical shares New share certificate(s) will be issued and transferred in favour of IEPF on completion of necessary formalities. The original share certificates which stand registered in the name of concerned shareholder(s) will be deemed cancelled and non negotiable.
- In case of demat shares The Company shall inform the Depository by way of corporate action for transfer of shares lying in the demat account in favour of IEPF.

In case the shareholders have any queries on the above matter, they are requested to contact the Company's Registrar and Share Transfer Agents:Link Intime India Pvt. Ltd. Unit: Vinati Organics Limited, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083. Phone: 022-49186000/49186270, Email:rnt.helpdesk@linkintime.co.in.

Place: Mumbai Date: 28th April, 2021

For Vinati Organics Limited Milind Wagh Company Secretary/Compliance Officer

# **FORM G**

INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST

	RELEVANT	PARTICULARS
1	Name of the corporate debtor	MONARCH BROOKEFIELDS LLP
2	Date of incorporation of corporate debtor	7 <sup>th</sup> July, 2010
3	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies (ROC), Mumbai
4	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	AAA-1540
5	Address of the registered office and principal office (if any) of corporatedebtor	
6	Insolvency commencement date of the corporate debtor	27th September, 2019 (Interim Resolution Professional appointed on 19th November,2020)
7	Date of invitation of expression of interest	29/04/2021
8	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	Send an email at monarchbrookfield@gmail.com
9	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	Send an email at monarchbrookfield@gmail.com
10	Lastdateforreceipt of expression of interest	14/05/2021
11	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	24/05/2021
12	Last date for submission of objections to provisional list	29/05/2021
13	Date of issue of final list of prospective resolution applicants	08/06/2021
14	Date of issue of information memorandum, evaluation matrix and request for resolution plans to prospective resolution applicants	29/05/2021
15	Manner of obtaining request for resolution plan, evaluation matrix, information memorandum and further information	By email to monarchbrookfield@gmail.com after signing the non-disclosure agreement
16	Last date for submission of resolution plans	28/06/2021
17	Manner of submitting resolution plans to resolution professional	By email to monarchbrookfield@gmail.com and hardcopy in a sealed envelope to the address of Resolution Professional as mentioned in point no. 21
18	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approval	27/07/2021
19	Name and registration number of the resolution professional	Mr. S. Gopalakrishnan IBBI/ IPA-002/IP-N00151/2017-12018/10398
20	Name, Address and e-email of the resolution professional, as registered with the Board	Mr. S. Gopalakrishnan Resolution Professional R-2 /202, Moraj Riverside Park, Raigac District Takka, Panvel – 410 206. gopi63.ip@gmail.com
21	Address and email to be used for correspondence with the resolution professional	Mr. S. Gopalakrishnan Resolution Professional 1507, B wing, One BKC, G- Block, Bandra Kurla Complex, Bandra – East, Mumbai- 400051 gopi63.jp@gmail.com
22	Further Details are available at	Send an email at

FOR MONARCH BROOKEFIELDS LLP

S. GOPALAKRISHNAN IBBI/ IPA-002/IP-N00151/2017-2018/10398 R-2 /202, Moraj Riverside Park

monarchbrookfield@gmail.com

29/04/2021

Raigad District Takka, Panvel - 410 206.

ॲड. रिंकू आर. माळी दुकान क्रमांक २, महावीर चाळ, जी के मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३ सेलः ९७७३२७७७१८

' जाहिर नोटीस '

तमाम जनतेस कळविण्यात येते की, गांव मौजे व तलाठी सजा वडवली.. ता. वसई, जि. पालघर येथील स. नं. ६६, हि. नं. ०१ क्षेत्र (हे. आर) ०-४५-५०, आकार (रू पै.) १२-८६ ह्या जमीन मिळकतीपैकी क्षेत्र (हे. आर.) ०-१५-१६ इतकी जमीन श्रीमती नयना नंदकुमार चौधरी व श्री. वेधस नंदकुमार चौधरी, दोघेही रा. किरवली, नायगांव (प.). ता. वसई, जि. पालघर ४०१२०१ यांच्या सामाईक मालकीची व कब्जेवहिवाटीची असल्याची खात्री देऊन त्यांनी त्यापैकी क्षेत्र (हे. आर.) ०-०३-०० इतकी जमीन मिळकत आमचे अशिलास कायम विकत देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे.

सबब या नोटीसीचा विषय असलेल्या उपरोक्त जमीन मिळकतींबाबत कोणत्याही स्वरूपाची हरकत, प्रलंबित वाद हक्क व अधिकार वहिवाट, किंवा अन्य काही दावा असणा-यांनी तसे लेखी योग्य त्या पुराव्यासह निम्नस्वाक्षरीकर्ता यांस खालील पत्त्यावर आजपासन १४ दिवसांचे आत कळवावे अन्यथा आपला काहीही हक्क नाही व तो असल्यास आपण सोडला आहे असे समजून व्यवहार पूर्ण करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी

सही /-प्रकाश ओ. डिब्रिटो खरेदीदाराचे वकील

पत्ता. १०६ पहिला मजला, जनता अपार्टमेंट प. दिन दयाळ नगर वसई (प.)

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यांत येते की, गांव मौजे कौलारबुद्रुक, तालुका वसई, जिल्हा पालघर येथिल १) भूमापन क्रमांक व उपविभाग २७/४/१, क्षेत्र है. आर. चौ.मि.०-०४-१० पो.ख.०-००-२० आकार रू. पै.०.२५ हि जिम् १) श्रीमती आंजेलीन डॉमणिक कुटिनो, २) सौ डेलीना मिल्टन घोन्सालवीस, ३) श्रीमर्त एवजान फिलीप कोतीन, ४) श्री. वायटर उर्फ वॉल्टर तोमास् कोतीन, ५) श्रीमती येरोणीक जोजेफ फोन्सेका, ६) श्री. विल्यम तोमास कोतीन, ह्यांच्या मालकी कब्जाची आहे, तर २ भमापन क्रमांक व उपविभाग २७/४/२. क्षेत्र है आर. ०-०४-००, आकार रू. प.०.२५ हि जमिन श्रीमती इजाबेल विवियन उर्फ विलीयम आल्मेडा यांच्या मालकी कब्जाची आहे. सदर मिळकतीपैकी हे. आर. ०-०६-०० एवढी जिमन त्यांचेकडून आमचे अशिल कायमची व निर्विवादपणे विकत घेत आहेत. त्यामुळे मदर मिळकतीच्या मालकीहक्काबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क हितसंबंध त्यांनी निम्नस्वाक्षरीकारांच्या 'देवदर्शन", गिरीज चर्चच्या बाजूला, गिरीज, वसई (प), तालुका येथील कार्यालयात ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १५ (पंधरा दिवसात लेखीपराव्यासह कळवावा. अन्यथा तसा हक्क हितसंबंध कोणाचाही नाही वा असल्याम त्यांनी तो हक्क सोडन दिला आहे असे मानन आमचे अशिल सदर मिळकत खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. यानंतर सदर मिळकतीबाबत कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क. हितसंबंध, अधिकार आमचे अशिल ग्राह्म धरणार नाही; तसेच नुकसान भरपाईस आमचे अशिल पात्र राहणार नाहीत. श्री. एम. डी. डाबरे दिनांक : २९/०४/२०२१



कोरल डंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेड CIN NO. L67190MH1995PLC084306 ोंदणीकत कार्यालय : ४ था मजला. दलामल हाऊस जे बी मार्ग, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०००२१ दूरध्वनी: ०२२-२२८५३९१०/११ फॅक्स: ०२२-२२८२५७५३ वेबसाईट : <u>www.coralhousing.in</u> ई-मेल : cs@coralhousing.in

सूचना सेबीच्या (सूचिकरण बंधने आणि प्रकटीकरण आवश्यकता) नियम २०१५ च्या नियम २९ आणि ४७ अन्वये, या द्वारे सूचना देण्यात येत आहे की, इतर गोष्टींबरोबर, ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या कंपनीच्या तिमाही आणि वर्षाच्या लेखापरिक्षित स्वतंत्र आर्थिक निष्कर्षांवर विचारविनिमय करण्यासाठी आणि त्याला स्वीकृती देण्यासाठी, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक बुधवार, ०५ मे २०२१ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

या सूचनेची प्रत स्टॉक एक्सचेंजेसच्या, बीएसई लिमिटेडच्या (www.bseindia.com) या संकेतस्थळावर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या (<u>www.nseindia.com</u>) या संकेतस्थळावर, जेथे कंपनीच्या समभागांची यादी आहे आणि कंपनीच्या (www.coralhousing.in) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

याशिवाय आम्ही तुम्हाला माहिती देत आहोत कि कंपनीच्या सरक्षिततेमध्ये व्यवहार करण्यासाठी नियुक्त कर्मचारी/अंतर्गत व्यक्तींसाठी ट्रेडींग विंडो एप्रिल ०१, २०२१ पासून शुक्रवार, ०७ मे २०२१ रोजी ट्रेडींग अवर्स संपेपर्यंत बंद राहील.

कोरल इंडिया फायनान्स अँड हाऊसिंग लिमिटेडसाठी

रिया शाह कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी दिनाक : एप्रिल २८, २०२१

स्थळ : मुंबई

Barrer (S)

Union Bank काळबादेवी शाखा, आचार्य महाप्रस्या विद्या निधी फाऊंडेशन बिल्डिंग, ३२, दादी शेठ अग्यारी लेन, काळबादेवी रोड, मुंबई- ४०० ००२. दूर. ०२२-२२४०८८५५ र्डमेल आयडी : kalbadevi@unionbankofindia.com

संद.: केएएल/एडीव्ही/एसटी/०४/२०२१ दिनांक: ०७.०४.२०२१ मे. नवजीवन टेक्स्टाईल्स, ११/१३, मल्हाराव वाडी, रूपसदन १ ला मजला, दादी शेठ अग्यारी लेन

<mark>श्रीम. उशादेवी व्ही. चौधरी (हमीदार),</mark> फ्लॅट क्र. ८०१, ८ वा मजला, सिद्धी दीप सीएचएस लि., महंत रोड

श्री. विजयकुमार बी. चौधरी (प्रोप्रायटर आणि मिळकतीचे मालक), फ्लॅट क्र. ८०२, ८ वा मजला, सिद्धी दीप सीएचएस लि., महंत रोड, विलेपार्ले (पू.), मुंबई- ४०००५७ विषय: तारण हितसंबंधावर अंमलबजावणी कारवाईची सूचना- आमच्याकडील तुम्ही उप

एनपीए म्हणून वर्गीकरण झालेल्या पत सुविधांशी संबंधित आम्ही तुम्हाला कळवित आहोत की, तुमचे गहाण कर्ज खाते हे थकबाकी/हप्ते/व्याजाचा परतावा कसूर केल्यामुळे एनपीए खाते म्हणून वर्गीकृत करण्यात आले आहे. आज रोजीस म्हणजे ३१.०३.२०२१ रोजीस रु. ९८७४९३२.२१/- (रुपये अठ्ट्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार नऊशे बत्तीस आणि पैसे एकवीस

सुविधेचे नाव	मंजूर मर्यादा (रक्कम रु. यात)	थकबाकीत रक्कम + व्याज (रक्कम रु. यात)
गहाण कर्ज	90,00,000	९८७४९३२.२१+च्याज
एकूण	90,00,000	९८७४९३२.२१+च्याज

त्यामुळे आम्ही याद्वारे सदर सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात तुमचे संपूर्ण दायित्व निभावण्यासार्ठ आणि तुमच्याद्वारे निष्पादित कर्ज दस्तावेजांच्या अटी आणि शतींनुसार मासिक आघारे ०१.०४.२०२१ पासून . मक दराने व्याजासह एकत्रित रु. ९८७४९३२.२१/- (रुपये अठ्ट्याण्णव लाख चौऱ्याहत्तर हजार नकरों **बत्तीस आणि पैसे एकवीस मात्र**) ची एककम प्रदान करण्यासाठी सिक्युरिटाम्ब्रेशन ॲण्ड रिकन्स्ट्रकान ऑफ फायनान्त्रिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या कलम १३(२) नुसार तुम्हाला याद्वारे बोलाविणे करीत आहोत. कस्र केल्यास, आम्हाला सदर ॲक्टच्या अंतर्गत दिलेल्या कोणत्यार्ह . केंवा सर्व अधिकारांचा वापर करून बँकेच्या नावे तुम्ही बनवलेल्या खालील तारणांची सक्त वसुली करणे भाग

तारण : फ्लॅट क्र. ८०१, ८ वा मजला, सिद्धीदीप सीएचएस लि. नावे ज्ञात इमारत, महंत रोड, विलेप ार्ले (पू.), मुंबई- ४०००५७, मोजमापित ९१० चौ.फू. चटई क्षेत्र.

 कृपया च्यानांत ठेवाचे की, जर तुम्ही ६० दिवसांत थकबाकीचा मरणा केला नाही आणि जर बँकेने ह्या ॲक्ट अंतर्गतचे तिचे अधिकार वापरलेत आणि जर तारण मत्तांच्या विक्री रकमेमधून संपूर्ण थकबाकी मागवता आली नाही तर आम्हाला, तुमच्याकडून उर्वरित रकमेची वसुली करण्यासाठी एखाद्या विधी न्यायालय/कर्ज वसुली न्यायाधिकरणांत तुमच्याविरुद्ध सुयोम्य कायदेशीर प्रक्रिया करण्यास भाग पडेल.

२) ॲक्ट च्या कलम १३ (१३) प्रमाणे, ह्या सूचनेच्या प्राप्तीनंतर तुम्हाला बँकेच्या संमती शिवाय नियमित कामकाजाच्या व्यतिरिक्त उपरोक्त तारणांचा व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास मज्जाव केलेला आहे. ह्या कलमाचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन केल्यास गंभीर परिणाम होतील हे कृपया ध्यानांत

> आपला हितर्चित प्राधिकृत अधिकारी यनियन बँक ऑफ इंडिया

# मनीश्मी फायनान्स प्रा. लि.

७०२, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मिरा रोड (पूर्व), ठाणे - ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

### लिलाव सूचना

लिलाव सूचना, खालील नमूद कर्ज खाते क्रमांक धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दागिणे तारण ठेवून सोने कर्ज सुविधा घेतली आहे. कर्जदारांनी थकबाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकबाकी रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी. कर्जदारांनी त्यांची थकबाकी चकती/पर्ण करण्यास कसर केली आहे म्हणून मनीश्मी फायनान्स प्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्यांचा लिलाव करणे कंपनी मनीश्मी फायनान्स प्रा लि. ला भाग पडले आहे.

ग्राहकाचे नाव आणि कर्ज क्र.: तारिका वाळेकर (पीआर००२५२१) : जीएलएचपीईएए००००२; अभिषेक माने (पीआर००२६२५):

जीएलएचपीईएए०००१९; राकेश अरोरा (पीआर००२७३६) : जीएलएचपीईएए०००४६; स्वाती जाधव (पीआर००२७५७) : जीएलएचपीईएए०००५६; देविदास तेले (पीआर००२४१५) गिएलएचपीईएए०००६१ : दिपक काड (पीआर००२७९३) : जीएलएचपीईएए०००७६: प्रविण सातव (पीआर००२८६२) : जीएलएचपीईएए०००८४: श्रावण मोडक (पीआर००३१४५) . जीएलएचपीईएए००१६५; अभिजित भिसे (पीआर००२३८६) : जीएलव्हीडब्ल्यूईएए००००३; दत्तात्रय गुरगुळे (पीआर००२४३६) : जीएलव्हीडब्ल्यूईएए०००२२; राम परब (पीआर००२५००) : ोएलव्हीडब्ल्यूईएए०००४६ ; रसिका परब (पीआर००२४९९): जीएलव्हीडब्ल्यूईएए०००४८; शोभ पुजारी (पीआर००२५०८): जीएलव्हीडब्ल्यूईएए०००५१ ; बी थिरुपथैया बोम्मनाबोयीना (पीआर००२५११) : जीएलव्हीडब्ल्यूईएए०००५५; रिमंदर कौर संघू (पीआर००२५४३): नीएलव्हीडब्ल्यूईएए०००६४ ; जितेंद्र विश्वकर्मा (पीआर००२५७१) : जीएलव्हीडब्ल्यूईएए०००७५ विपुल कांबळे (पीआर००२५८४) : जीएलव्हीडब्ल्यूईएए०००८३ ; गणेश पेंशनवर (पीआर००२७७४) : flएलव्हीडब्ल्यूईएए००१६० ; विकास मोझे (पीआर००२५५१) : जीएलव्हीडब्ल्यूईएए००१६२ ; किरण दरेकर (पीआर००२७९०) : जीएलव्हीडब्ल्यूईएए००१७३; सुरेश येडगे (पीआर००२८१४) : जीएलव्हीडब्ल्यूईएए००१८५; रितेश सुंगल (पीओर००२८२८) : जीएलव्हीडब्ल्यूईएए००१९३; विकास नगडे (पीआर००२८३५) : जीएलव्हीडब्ल्यूईएए००१९९; विनया माने (पीआर००२५४६): जीएलव्हीडब्ल्यूईएए००२३८ ; प्रणाली मोहिते (पीआर००२४३९) : जीएलव्हीडब्ल्यूईएए०००२१

कसूरदार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही **परंतू ०६ मे, २०२१** रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांसह संपूर्ण थकबाकी प्रदान करण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याचा पर्याय आहे. कसूरदार ग्राहकांकडून ०६ मे, २०२१ नंतर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकबाकी परताव्यासाठी म्हणून विचारात घेतले जाणार नाही. सदर भरणा लिलाव प्रक्रियेनंतर समायोजित करण्यात येईल. तथापी, कसूरदार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर म्हणजेच २८ मे, २०२१ रोजी बंद करण्यात येईल, त्यांना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल.

वरील नमूद सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : मनीश्मी फायनान्स प्रा. लि., येथे स्थित मनीश्मी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड, १ ला मजला, प्लॉट क्र. ए-१०, वत्सला मॅन्शन, कस्तुरबा हाऊसिंग सोसायटी, विश्रांतवाडी, पुणे-४०००१५. दिनांक : ७ मे, २०२१. वेळ : स. ११.३०. बोलीदारांना दिनांक ०६ मे, २०२१ रोजी सोन्याच्या दागिन्यांचे निरिक्षण करण्याकरीत बोलाविण्यात येत आहे. सोन्याचा लिलाव " जे आहे जसे आहे" तत्त्वावर केला जाईल. लिलाव कंपनीद्वारे घालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शतींवर आयोजित करण्यात येईल. कस्सूदार खात्यांच्या संदर्भातील लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास, तारण सोन्याच्या दागिन्यांचा

कोणत्याही पढील सचनेशिवाय पढील दिवशी लिलाव करण्यात येईल. कंपनी त्यांच्या स्वच्छानिर्णयाने कोणत्याही लिलावाकरीता अटी व शर्तींमध्ये बदल करू शकतील लिलावामधील सहभाग आणि बोलींची स्वीकती कंपनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीने कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय कोणतेहीँ खाते काढून टाकण्याचे हक राखून ठेवले आहेत आणि यांच्याकडे पूर्व सूचनेशिवाय लिलावाची तारीख रह/बदल करण्याचे हक्क आहेत. **बोलीदारां**ना लिलावाच्या देवरोी सध्याचे दोन छायाचित्रासह पडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि पत्त्याच्या पुराव्याची प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलीदारांना त्यांच्या प्रस्तावासह इअर म्हणून रु. १,००,०००/ - ची पे ऑर्डर जोडणे आवश्यक आहे. लिलावाच्या अटी आणि शतींच्या संदर्भातील पुढील कोणत्याही तपशिलाकरिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे आवश्यक आहे.

दिनांक : २७/०४/२०२१ श्रीम. गुंजन शर्मा मनीश्मी फायनान्स प्रा. लि. ठिकाण : मुंबई



हुएल फायनान्स लिमिटेड (पूर्वीची आयआयएफएल होति सीआयएन: एल६७१००एमएच१९९५पीएलसी०९३७९७ गर्यालय: आयआयएफएल हाकस, सन इन्फोटेक पार्क, रो प्लॉट क्र. बी-२३, ठाणे इंडस्ट्रियल एरिया, वागळे इस्टेट, ठाणे- ४००६०४ फोन: (९१-२२) ४१०३ ५००० ॰ फॅक्स: (९१-२२) २५८० ६६५४ ई-मेल: <u>shareholders@iifl.com</u> ॰ संकेतस्थळ: <u>www.iifl.com</u>

#### सार्वजनिक सूचना

येथे असे सचित करण्यात येते की, सेबीच्या (लिस्टिंग ऑब्लिंगेशन्स ॲन्ड डिस्क्लोझर रिक्वायरमेंट्स) रेम्युलेशन्स २०१५, ला अनुसरून, कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक ही गुरूवार, मे ०६, २०२१, ल वेण्यात येणार असून, यात खालील मसुद्यांवर विचार विनिमय आणि मान्यता देण्यात येणार आहे:

- १) मार्च ३१, २०२१ ला संपलेल्या त्रैमासिक व वार्षिक कंपनीच्या स्वतंत्र आणि एकत्रित आर्थिक लेखापरिक्षणाचे निकाल;
- २) संचालकांद्वारे इतर एखाद्या व्यावसायाकरिता मंजरी

दिनांक: एप्रिल २८, २०२१

ठिकाण: मुंबई

याशिवाय शंतर्गत व्यापार आणि पक्टीकरणाच्या वर्तनास प्रतिबंधकरण्यासाठी कंपनीच्या आचार-संहितेल अनुसरुन व्यवहार खिडकी ही सर्व संचालक मंडळाकरिता, जोडलेल्या व्यक्ति आणि नेमलेल्या व्यक्तिंकरित एप्रिल ०१, २०२१ ते मे ०८, २०२१ (दोन्ही दिवस धरून) बंद राहणार आहे.

वरील माहिती कंपनीच्या संकेतस्थळवर www.iifl.com वर उपलब्ध आहे आणि याशिवाय स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळांवर <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> वर देखील देण्यात आलेली आहे.

> संचालक मंडळाच्या आदेशावरून स्वाक्षरीकत स्नेहा पटवर्धन कंपनी सचिव आणि कंप्लायन्स ऑफिसर



### विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड

नों. का.: बी-१२ आणि बी-१३/१, एमआयडीसी इंड. एरिया, महाड-४०२३०९, जि. रायगड, महाराष्ट्र, भारत.

दूरध्वनीः +९१-२२-६१२४०४४४/२८, फॅक्सः +९१-२२-६१२४०४३८ सीआयएनः एल२४११६एमएच१९८९पीएलसी०५२२२४, ईमेलः vinati@vinatiorganics.com वेबसाईटः www.vinatiorganics.com

#### सूचना

(कंपनीच्या समभागधारकांच्या माहितीसाठी) विषयः इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) मध्ये समभागांचे

इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड ऑथॉरिटी (अकाऊंटींग, ऑडिट, ट्रान्सफर अँड रिफंड) रुल्स, २०१६ ("रुल्स") (वेळोवेळी त्यामध्ये केलेल्या दुरुस्त्यांसह) सह वाचत कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १२४(६) च्या तरतुर्दीनुसार ही सूचना जारी करण्यांत येत आहे. इतर बार्बीसह सदर रुल्समध्ये सात पेक्षा जास्त वर्षे जो प्रदान न होता आणि किंवा दावा न करता पडून आहे तो दावा न केलेला लाभांश इन्व्हेस्टर एज्युकेशन अँड प्रोटेक्शन फंड (आयईपीएफ) कडे हस्तांतरित करण्यासाठी व सलग सात किंवा जास्त वर्षे ज्यांच्या संबंधातील लाभांश प्रदान न होता पडुन आहे ते शेअर्स आयईपीएफ ऑथॉरिटीने धारण केलेल्या डिमॅट अकाऊंट मध्ये हस्तांतरित करण्याच्या तरतुदी आहेत.

रुल्स मध्ये मांडलेल्या वेगवेगळया आवश्यकतांचे पालन करत, कंपनी अधिनियम, २०१३ आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ अंतर्गत संबंधित प्राधिकरणांकडन ह्या संबंधात जारी केलेल्या/जारी करावयाच्या आद्यातन सूचना, दुरुस्त्या, अधिसूचना, परिपत्रके, मार्गदर्शक तत्वे इ. च्या अनुपालनांत आणि सामान्य व्यवहार पुनःस्थापित झाले की, आयईपीएफ सस्पेन्स अकाऊंटमध्ये हस्तांतरित होण्यास ज्यांचे शेअर्स पात्र ठरले असतील त्या भागधारकांना आवश्यक माहितीपत्र पाठवण्यांत येईल. तसेच, अशा भागधारकांचे संपूर्ण तपशील कंपनीची वेबसाईट www.vinatiorganics.com वर अपलोड केले आहेत.

भागधारकांनी ध्यानांत ठेवावे की, शेअर्सवर जर कोणतेही असल्यास त्या सर्व लाभांसह आयईपीएफ ऑथॉरिटीकडे हस्तांतरित व्हावयाचे शेअर्स आणि दावा न केलेला लाभांश अशा दोन्ही ते रूल्स अंतर्गत विहित प्रक्रिया अनुसरुन आयईपीएफ ऑथॉरिटीकडन परत मागु शकतात आर्थिक वर्ष २०१३-१४ साठी घोषित झालेल्या लाभांशा संदर्भात १२ सप्टेंबर, २०२१ पर्यंत संबंधित भागधारकांकडून कंपनीला काहिही कळविण्यांत आले नाही तर, खालील पध्दतीने पुढे कोणतीही सूचना न देता आयईपीएफ कडे सदर भागधारकांनी धारण केलेल्या शेअर्सचे हस्तांतरण करण्यासाठी कंपनीकडून आवश्यक पावले उचलली जातील.

 प्रत्यक्ष शेअर्स च्या बाबतीत – आवश्यक औपचारिकता पूर्ण केल्यावर नवी शेअर प्रमाणपत्रे जारी करून आयईपीएफ च्या नावांत हस्तांतरित केली जातील. संबंधित भागधारकांच्या नावांत नोंदवलेली मूळ शेअर प्रमाणपत्रे रद्द झाल्याचे आणि अ-पराक्राम्य असल्याचे समजले जाईल.

• डिमॅट शेअर्सच्या बाबतीत - डिमॅट खात्यांत पडून असलेले शेअर्स आयईपीएफ च्या नावांत हस्तांतरित करण्याकरिता कॉर्पोरेट ॲक्शनच्या माध्यमातून कंपनी डिपॉझिटरीला कळवेल.

जर वरील प्रकरणी भागधारकांना काही चौकशी करायची असल्यास त्यांनी कृपया कंपनीचे रजिस्ट्रार अँड शेअर ट्रान्सफर एजंटसः लिंक इनटाईम इंडिया प्रा. लि., युनिटः विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड सी-१०१, २४७ पार्क, एल. बी. एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३ द्रप्टवनीः ०२२-४९१८६०००/४९१८६२७०, ईमेलः <u>mt.helpdest@linkintime.co.in</u> येथे

ठिकाणः मुंबई

दिनांक : २८ एप्रिल, २०२०

मिलिंद वाघ कंपनी सेक्रेटरी/अनुपालन अधिकारी

विनती ऑरगॅनिक्स लिमिटेड साठी

A Nippon india Mutual Fund Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)

(CIN - L65910MH1995PLC220793) Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park,

Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013.
Tel No. +91 22 6808 7000 • Fax No. +91 22 6808 7097 • mf.nipponindiaim.com

#### NOTICE NO. 09 Half-yearly Unaudited Financial Results of the schemes of Nippon India Mutual Fund:

Unitholders of the schemes of Nippon India Mutual Fund (NIMF) are requested to note that pursuant to Regulation 59 of SEBI (Mutual Funds) Regulations, 1996, the Unaudited Half-yearly Financial Results of the schemes of NIMF for the period ended March 31, 2021, have been hosted on the website of NIMF i.e. mf.nipponindiaim.com.

For NIPPON LIFE INDIA ASSET MANAGEMENT LIMITED

(formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited) (Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

**Authorised Signatory** Make even idle money work! Invest in Mutual Funds

> Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.



Mumbai

April 28, 2021

# जीएस महानगर को-ऑप.बँक लि. (शेड्यूल्ड बँक)

प्रशासकीय कार्यालय -तळमजला, हिरामणी सुपर मार्केट बिल्डींग,डॉ. बी. ए. रोड, लालबाग, मुंबई-400012. फोन नं. - (022) 68860826 / 68860837 फॅक्स नं. -(022) 24710338

## -ः टेंडर (विक्री) नोटीस :-

कमर्शियल / रेसिडेंन्सीयल प्रॉपर्टी (मिळकत) आहे त्या स्थितीत विकणे आहे. सदर प्रॉपर्टी (मिळकत) सिक्युरिटरायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ॲक्ट फायनान्शीयल असेट्स ॲड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट २००२ चा नियम ८ अन्वये ताब्यात घेतली आहे. खाली वर्णन अवट फायनान्शायल अत्तर्भ जन हा जाउन हा जाउन हुए न क्या जाउन हुए । केलेल्या मिळकतीची/मालमत्तेची टेंडर पद्दतीने **"जेथे आहे जसे आहे"** या तत्वावर विक्री करण्यात येत आहे. (रक्कम रू. लाखात)

- 12	10 100 1 01 000 1							
अ. क्र.	कर्जदाराचे नाव	शाखा व कर्ज खाते क्रमांक	मालमत्ता / प्रॉपर्टी चे वर्णन	रिजर्व प्राईस	अनामत १०%			
1	मे. भुमी ट्रेडर्स (प्रोपा. श्री. संतोष नाना नेहरकर) जामिनदारः- 1) श्री. भरत रामभाऊ मोरे 2) श्री. शांताराम यशवंत दुरगुडे 3) मे. शिंव ट्रेडर्स	ন্ত্রু EMIHYP/ 144, ODCC/ 5035	पलॅंट नं. बी-102, पहीला मजला,बि विंग, क्षेत्र 467 चौ.फुट, सत्यकेतु कॉम्पलेक्स को.ऑप.हौसिंग सोसायटी लि.,जीईएस प्लॉट नं 09,सेक्टर नं 35,कामोठे, ता.पनवेल, जि. रायगड, श्री. शांताराम यशवंत दुरगुडे यांचे नावे असलेली मालमत्ता.	42.03	4.20			
2	श्री.दत्तात्रय धोंडीभाऊ पुंडे जामिनदारः- 1)श्री.गौरंग बाळकृष्ण गावडे 2)श्री.विजय पोपट पावडे	कुलाबा ODCC/ 100697	रूम/फ्लॅंट नं. 691, तळमजला,बिल्डींग नं. 34, क्षेत्र 220 चौ.फुट, आदर्शनगर श्रमिक को.ऑप.हौसिंग सोसायटी ति. आदर्शनगर,सिटीएस/सिएस नं209, वरळी, मुंबई-400030. श्री. गौरंग बाळकृष्ण गावडे यांचेनावेअसलेली मालमत्ता.	72.00	7.20			
	a = A = -a							

### <u>-: अटी व शर्ती :-</u>

- मालमत्तेचा विक्री व्यवहार हा पूर्णतः जाहीरातीत व टेंडर फॉर्म सोबतच्या अटी व शर्तीनुसार केला जाईल. मालमत्ते बाबतची संपूर्ण माहीती व टेंडर फॉर्म वरील पत्यावर विशेष वसुली विभागात / संबंधीत शाखेत मिळेल.
- सिल केलेले टेंडर हे अधिकत अधिकारी यांनी तयार केलेल्या फॉर्ममध्येच सादर केले पाहीजे व त्यासोबत शेड्युल्ड बँकेचा (मुंबई) डी डी पे ऑर्डर ही ऑफर किमतीच्या 10% रक्कम व परत न मिळणारी टेंडर फॉर्म फी रु. 1,000/-अधिकृत अधिकारी यांच्या कक्षामधील टेंडर बॉक्स मध्ये, दिनांक .29/05/2021 दुपारी 2:30 पर्यंत सादर करावे.
- सिल केलेले टेंडर वरील पत्यावर अधिकृत अधिकारी यांच्या कक्षामध्ये दिनांक 29/05/2021 रोजी दुपारी 3:00 वाजता उघडण्यात
- टेंडरमध्ये भाग घेणारे हे आवश्यक वाटल्यास दिलेल्या टेंडर ऑफरपेक्षा किंमत वाढवु शकतात.
- विक्री करीत असलेल्या मालमत्तेबाबत कर्जदार/ जामीनदार व जागा मालक आवश्यक वाटल्यास वरील क्रं. २ मधील अटीची पूर्वता करून टेंडर ऑफर देवू शकतात.
- टेंडर/ऑफर स्विकारण्याचे अथवा रद्द करण्याचे संपुर्ण अधिकार बँक/अधिकृत अधिकारी यांनी राखुन ठवलेले आहेत. या संदर्भात कोणत्याही प्रकारची तक्रार स्विकारली जाणार नाही तसेच स्पष्टीकरण दिले जाणार नाही.
- टेंडर ऑफर देणाऱ्यांपैकी जो सर्वांपेक्षा जास्त ऑफर देईल ,त्यास त्याचवेळी पैसे भरण्यासंबंधी पत्र देवून कायद्यतील तरतुदीनुसार 25% रक्कम भरणा करावी व उर्वरीत ७५% रक्कम त्यांनी पत्र मिळाल्यापासून १५ दिवसात भरणा करावी, अन्यथा ऑफर देतेवेळी दिलेली 10%रक्कम जप्त (Forfeit) करण्यात येईल.
- वरील मालमत्तेवर सेल्स टॅक्स, जीएसटी, आयकर या विभागांचे काही थकीत रक्कमेचे देणे बाबत कोणत्याही प्रकारचा वाद उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी खरेदीदार यांची राहील.
- मालमत्तेच्या तबदिली / हस्तांतरण ,स्टॅम्पड्युटी ,रजिस्ट्रेशन खर्च व इतर संबंधीत खर्च करण्याची संपूर्ण जबाबदारी खरेदीदार यांची राहील तसेच त्या संबंधी संपूर्ण पूर्तता खरेदी करणार यांनी करून घ्यावयाची आहे.
- या संदर्भात काही लवाद निर्माण झाल्यास तो फक्त मुंबई येथील सक्षम न्यायालयातच करता येईल.
- सही /-

दिनांक : 29/04/2021 अधिकृत अधिकारी ठिकाणः मुंबई जीएस महानगर को-ऑप.बँक लि. मुंबई



वसुली विभाग

एसव्हीसी टॉवर, जवाहरलाल नेहरू रोड, वाकोला, सांताक्रूझ (पूर्व), मुंबई - ४०० ०५५. दुरध्वनी क्रमांक : ७१९९९७०/९७५/९२८/९८६/९७१

# विक्रीकरिता जाहीर सूचना

विक्रीसाठी मालमत्ता ''जसे आहे, जिथे आहे आणि जे आहे ते आहे तत्वावर"

(सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल असेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऍक्ट, २००२ च्या अंतर्गत ताब्यात घेण्यात आलेली मालमत्ता)

कर्जदाराचे नाव	दि. ३१.०१.२०२१ रोजीनुसार थकित शिल्लक रु. ८४,२४,५५,५०३.६६ (रु. चौऱ्याऐंशी कोटी चोवीस लाख पंचावन हजार पाचशे तीन व सहासच्ट पैसे मान) अधिक दि. ०१.०२.२०२१ पासून कंत्राटी दराने व्याज अधिक कायदेशीर खर्च व मूल्य.					
मे. आशापुरा पॉली मिल्स लि. (पूर्वीची मे. आशापुरा प्लास्टिक्स)						
मालमत्तेचे ठिकाण आणि विस्तृत तपशील	राखीव किंमत (रुपये लाखांत)	पाहणीची तारीख आणि वेळ	बयाणा रक्कम (रुपये लाखांत)	निविदा उघडण्याची तसेच लिलावाची तारीख आणि वेळ		
१. युनिट क्र. १जी/६ ते १जी/११, मोजमापित १०८०ची.फूट बिल्ट अप प्रत्येकी, राधेश्याम इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स (ग्रामपंचायत घर क्र. १५६४/१/२/३), सर्व्हे क्र. १६५/४ (पार्ट), गाव आसनगाव, शहापूर, जि. ठाणे.	<b>१</b> २०.००	२१.०५.२०२१ रोजी स. ११.०० ते दु. ३.००	<b>१</b> २.००	०५.०६.२०२१ रोजी दु. १.०० वा.		
<ol> <li>मूल्यांकन अहवालामध्ये ट्रान्सफॉर्मर वगळता व्हॅल्यूएशन रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार मशीनरी</li> </ol>	۷.00	२१.०५.२०२१ रोजी स. ११.०० ते ट. ३.००	0.40	०५.०६.२०२१ रोजी द. १.०० वा.		

अटी आणि शर्ती

विक्री ही सदर जाहिरातीत निर्देशित तसेच निविदा प्रपन्नात विहित अटी व शर्तीच्या अधीन आहे. वरील निर्देशित मालमत्तेचा पुढील तपशील तसेच

निविदा प्रपत्रे बँकेच्या वरील पत्त्यावरील कॉर्पोरेट कार्यालयातून प्राप्त करता येऊ शकतील. इच्छुक बोलीदारांनी प्रत्येक मालमत्तेकरिताच्या वेगळ्या मोहोरबंद निविदा केवळ विहित निविदा प्रपत्रांतूनच सादर कराव्यात. प्रस्ताव रकमेच्या १०% इतक्या इरठेच्या डीडी/पीओसमवेत तसेच नापरतावा निविदा शुल्क **रु. १०००/**– चे प्रदान **एसव्हीसी को–ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड**च्या नावे जारी मुंबई येथे देय शेड्युल्ड बॅंकेच्या धनाकर्षासमवेत विहित निविदा प्रपत्रांतून मोहोरबंद निविदा वरील पत्त्यावरील कॉर्पोरेट कार्यालयात ठेवलेल्या निविदा

पेटीत दि. ०४.०६.२०२१ रोजी कुा तत्पूर्वेश्वात सादर कमताता.

निविदा वरील अनुसूचीमध्ये दिलेल्या वाकोला येथील कॉर्पोरेट कार्यालयात उघडण्यात येतील. कर्जदार, संबंधित निविदाकार/हमीदार/प्रतिभूतीचे मालक वा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी निविदा उघडण्याच्या वेळेस उपस्थित राह् शकतील. विक्री आयोजित करण्याचा संपूर्ण अधिकार बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांकडे राखून आहे, यामध्ये मालमत्तांसाठी सर्वोत्तम विक्री मूल्य प्राप्त करण्यासाठी बोलीदारांदरम्यान आंतरबोली/बोलणी आयोजित करण्याचा अंतर्भाव असेल. त्यामुळे बोलीदारांनी स्वत:हून वा त्यांच्या अधिकृत

- प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहावे. यशस्वी बालीदारास अभिहस्तांकनासाठी देव प्रभार/शुल्क जसे स्टॅम्प ड्युटी, नोंदणीकरण शुल्क, प्रासंगिक खर्च, लागू असल्याप्रमाणे **मालमत्ता** व्यवहार मूल्याच्या १% दराने टीडीएस आदींचे प्रदान करावे लागेल. यशस्वी बोलीदारांना सर्व वैधानिक देणी, काही असल्यास, त्यांचेही प्रदान करावे लागेल तसेच अन्य थिकत देणी जसे विद्युत प्रभार, पाणी प्रभार तसेच मेन्टेनन्स प्रभार व अन्य सेवांकरिता देय रकमा काही असल्यास. त्यांचेही प्रदान करावे लागेल. बँक (प्रतिभूत धनको) हे विक्री करण्यात यावयाच्या प्रतिभूत संपत्ती/स्थावर मालमत्तेसंदर्भात कोणतीही परवानगी/अनुज्ञप्ती आदींच्या प्रापणाची कोणतीही जबाबदारी घेत नाहीत.
- कोणत्याही निविदाकार/बोलीदारासमवेत बोलणी आयोजित करण्यात येईल वा कोणत्याही निविदाकार/बोलीदार वा अन्य तिसऱ्या पक्षकारांसमवेत खाजगी वाटाघाटीद्वारे मालमत्तेची विक्री करण्यात येईल. सीक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या नियम ६ (२) व ८ (६) अंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांना याद्वारे सूचना देण्यात येत

कोणतेही कारण न देता कोणताही वा सर्व प्रस्ताव स्वीकारणे वा रद्द करण्याचा अधिकार बँकेकडे राखून आहे व सर्व प्रस्ताव रद्द करण्यात आल्यास,

- आहे की, मागणी सूचनेनुसार थिकत रक्कम पूर्णतः प्रदानित न झाल्यास, सदर सूचनेच्या अनुषंगाने प्रतिभूत/वरील निर्देशित संपत्तीची विक्री केली जाईल. विक्री ही जशी आहे जेथे आहे व जी काही आहे तेथे आहे तत्त्वावर असल्याने प्रस्तावित खरेदीदारांनी मालमत्तेचे हक्क/विवरणासंदर्भातील कोणत्याही तपशिलाची चौकशी करावी.
- ११. कायद्याच्या अनुच्छेद १३ च्या उपअनुच्छेद (८) च्या तरतुर्दीअंतर्गत कर्जदार/हमीदार/गहाणवटदारांचे लक्ष वेधून घेण्यात येत आहे की त्यांनी उपलब्ध वेळेमध्ये प्रतिभूत मालमत्ता सोडवून घ्यावी

संबंधित मालमत्ता ही एसव्हीसी को-ऑपरेटिव्ह बँक लि.च्या प्रत्यक्ष ताब्यात आहे.

१२. विवाद, काही असल्यास, ते केवळ **मृंबई** न्यायालयाच्या अधिकारकक्षेत असतील.

मशिनरीच्या विक्रीवर लाग् जीएसटीचे प्रदान खरेदीदारास करावे लागेल व ते बँकेमध्ये जमा करावे लागेल.

ठिकाण : मुंबई

१३. विक्री सूचना आमची वेबसाइट https://www.svcbank.com/Home/Notice - Of - Sale वरही प्रदर्शित आहे. सही/-दिनांक: २९.०४.२०२१ प्राधिकृत अधिकारी

# लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टैण्डर्ड चार्टर्ड बँक, जिच्या व्यवसायाच्या ठिकाणापैकी एक आहे २३–२५, एम. जी. रोड, फोर्ट, मुंबई–४००००१ येथे (यानंतर "बँक" असा उल्लेख) चे प्राधिकत अधिकारी आहेत.

निम्नस्वाक्षरीकार यांनी स्टॅण्डर्ड चार्टर्ड बैंकेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (ॲक्ट) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ (नियम) चा नियम ३ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदर सूचना प्राप्त झाल्या तारखेपासून ६० दिवसांत प्रदानाच्या प्रत्यक्ष तारखेपर्यंत ०२.०१.२०२० पासून द.सा. ९.७५% दराने पुढील व्याजासह रु. १४,६९,९२,४८५.५९/- (रुपये चौदा करोड एकोणसत्तर लाख ब्याण्णव हजार चारशे पंच्याऐंशी आणि पैसे एकोणसाठ मात्र) ही थकीत रक्कम चुकती करण्यासाठी कर्जदार, नावे अनुभव भट्टेर, मेघना भट्टेर, बीएमए वेल्थ क्रिएटर्स लिमिटेड, रहिवसीत <mark>येथे १४/१, पौल मॅन्शन, ६, बिशोप लेफरॉय रोड, कोलकाता–</mark> ७०००२० यांना बोलाविण्यासाठी ०९.०१.२०२० रोजीची मागणी सूचना निर्गमित केलेली आहे.

कर्जदारांनी रक्कम चुकती करण्यास कसूर केलेली आहे, कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी २४.०८.२०२० रोजीस नियमावलीच्या नियम ८ सहवाचता कलम १३(४) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी येथील खालील वर्णिलेल्या बैंकेकडे गहाण असलेल्या मिळकतीचा कब्जा

आता सर्वसाधारण जनतेस याद्वारे कळविण्यात येते की, खालील नमूद अटी आणि शर्ती आणि प्रक्रियेनुसार मोहोरबंद लिफाफ्यात बोली मागवून २३/२५, एम.जी. रोड, फोर्ट, मुंबई-४००००१ येथे २१ मे, २०२१ रोजी जाहीर लिलावाने सदर मिळकतीची विक्री करण्यात येणार आहे. मिळकतीची राखीव किंमत रु. ३२,४९,३९,६००/- (रुपये बत्तीस करोड एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार सहाशे मात्र).

इसारा अनामत रक्कम रु. ३,२४,९४,०००/- (रुपये तीन करोड चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार मात्र).

बोली मागवून जाहीर लिलावाच्या अटी आणि शर्ती आणि प्रक्रिया.

मिळकतीचे निरीक्षण १२ मे, २०२१ रोजी स. ११.०० ते दु. १.०० वा. दरम्यान करता येईल.

बोली स्टॅण्डर्ड चार्टर्ड कैंक, कर्ज खाते क्र. ४९५८९२६१ च्या नावे इसारा अनामत रकमेकरिता रु. ३,२४,९४,०००/ – च्या डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरसह निम्नस्वाक्षरीकारांच्या कार्यालयात मोहोरबंद लिफाफ्यात सादर कराव्यात. इसारा अनामत रकमेवर कोणतेही व्याज देय नाही.

इसारा अनामत रकमेसह बोली सादर करण्याची अंतिम तारीख २० मे, २०२१ रोजी वा पूर्वी सायं. ५.०० वा.पर्यंत आहे.

- बोली प्रपत्रासह प्रस्तावित बोलीदारांनी त्याचा/तिचा ओळखपत्र पुरावा आणि निवासाचा पुरावा म्हणून पासपोर्ट, इलेक्शन कमिशन कार्ड, रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्सची प्रत आणि भारताच्या इन्कम टॅक्स विभागाने निर्गमीत केलेल्या पॅन कार्डाची प्रतसुध्दा जोडणे आवश्यक आहे.
- लिलावाच्या तारखेरोजी प्राप्त झालेल्या सर्व बोली उघडण्यात येतील आणि वरील राखीव किंमतीच्या उच्चत्तम बोलीदारांच्या बोली बँकेद्वारे स्वीकारण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत राखीन किंमतीच्या खाली मिळकतीची निक्री होणार नाही. तथापि, बोलीदाराला लिलावाच्या ठिकाणी प्रत्यक्ष हजर राह्न त्यांची बोली किंमत किमान रक्कम रु. १०००००/- ने वाढिविण्याची संघी देण्यात येईल. प्रस्तावित म्हणून उच्चत्तम बोली विक्री किंमत स्वीकारण्याचा बँकेला हक्क राहील. त्यानंतर ज्यावेळी बँक विक्री निश्चित करेल त्यावेळी खरेदीदाराने निम्नस्वाक्षरीकारांकडे त्वरित इसारा अनामत रक्कम समायोजित केल्यानंतर विक्री किंमतीच्या २५% (पंचवीस टक्के) जमा करणे आवश्यक आहे. खरेदी किंमतीची उर्वरित रक्कम सदर मिळकती विक्री निश्चितीच्या पंधरा दिवसांत वा पूर्वी किंवा पक्षकाराने लेखी मान्य केलेल्या वाढीव कालावधीत निम्नस्वाक्षरीकारांकडे जमा करणे आवश्यक आहे. वरील नमूद वेळेत जमा करण्यात कसूरवार ठरल्यास बँकेला इसारा अनामत रक्कम जस करण्याचे आणि मिळकतीची पुन्हा विक्री करण्याचे स्वातंत्र्य राहील. कसूरवार खरेदीदाराला त्यानंतर विक्री केलेल्या
- मिळकतीवरील किंवा रकमेच्या कोणत्याही भागावरील सर्व दावे त्यागावे लागतील. खरेदीदाराने करावयाचा सर्व भरणा स्टैंडर्ड चार्टर्ड बँक, कर्ज खाते क्र. ४९५८९२६१ च्या नावे डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डरद्वारे करायचा आहे.
- सर्व रक्कम जमा केल्यावर बँक खरेदीदाराच्या नावे विक्री प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येईल आणि खरेदीदाराला मिळकतीचा कब्जा सोपविण्यात येईल. येथील वरील परिशिष्टात वर्णिलेली सदर स्थावर मिळकत निम्नस्वाक्षरीकार, प्राधिकृत अधिकाऱ्यांनी विक्री निश्चित केल्याच्या तारखेपासून आग किंवा चोरी किंवा इतर अपघात आणि
- अन्य जोखिमीद्वारे नुकसान किंवा हानी समाविष्ट सर्व संदर्भात खरेदीदाराची जोखीम राहील. खरेदीदाराला कोणत्याही पार्श्वभूमीवर विक्री विलोपनाचा हक्क राहणार नाही. अयशस्वी बोलीदारांना इसारा अनामत रक्कम म्हणून जमा केलेली डिमांड ड्राफ्ट/पे ऑर्डर परत करण्यात येईल.
- १०. सर्व हेतूकरिता सदर मिळकतीची विक्री काटेकोरपणे "जे आहे जेथे आहे तत्वाने" आणि "जे आहे जसे आहे तत्वाने" करण्यात येईल. बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांच्या माहिती आणि ज्ञानानुसार मिळकतीवर कोणताही बोजा अस्तित्वात नाही.
- ११. वरील उल्लेखित मिळकतीच्या संदर्भातील स्टॅम्प ड्युटी, नोंदणी प्रभार, हस्तांतर प्रभार आणि कोणतेही इतर प्रभार खरेदीदाराने भरायचे आहे. १२. उच्चत्तम बोली किंवा कोणताही किंवा सर्व प्रस्ताव स्वीकारणे प्राधिकृत अधिकाऱ्यावर बंधनकारक नाही आणि बैंकेने कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली नाकारणेचा हक्क
- १३. िनिविदा दस्तावेजांमध्ये विनिर्दिष्ट केलेला मिळकती बाबतचा तपशिल हा प्राधिकृत अधिकाऱ्यांची योग्य माहितीनुसार नमुद केलेला आहे आणि प्राधिकृत अधिकारी हे सदर उद्घोषणेमधील कोणतीही चुक, चुकीचे विवरण किंवा वगळणे यासाठी उत्तरदायी नाहीत. वरील वाचुन आणि शिवाय बँकेला तारण मत्तेवरील कोणताही अन्य बोजा माहित नाही. १४. संभाव्य बोलीदार वरील नमुद तारीख आणि वेळेत मिळकतीचे निरिक्षण करु शकतात.

सदर सुचना ही सिक्युरिटी इंटरेस्ट (ए-फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८ (६) अन्वयं वरील सदर कर्जदार अनुभव भट्टेर, मेघना भट्टेर, बीएमए वेल्थ क्रिएटर्स लिमिटेड, रहिवसीत येथे १४/१, पौल मॅन्शन, ६, बिशोप लेफरॉय रोड, कोलकाता– ७०००२० तसेच येथे फ्लॅट क्र. ९०३, ९ वा मजला, ए विंग, सिम्नेचर आयलॅण्ड, बांद्रा (पूर्व), मुंबई – ४०० ०५१ तसेच येथे बिस्वकर्मा बिल्डिंग, ८६सी, तोपसिआ रोड, साऊथ वेस्ट ब्लॉक, कोलकाता- ७०० ०४६ आणि तसेच येथे १४ए, रोवलॅण्ड रॉ, व्हिला क्र. २, कोलकाता – ७०० ०२०.

#### परिशिष्ट (सदर मिळकतीचे वर्णन)

गाव कोलेकल्याण, तालुका अंधेरी, जिल्हा मुंबई उपनगरचा सीटीएस क्र. ४२०७ चा उर्वरीत भाग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या जी ब्लॉक मध्ये स्थित एकत्रित 🛭 प्लॉट धारक आर–१–१, आर१– २, आर३ आणि ४ च्या भागावर बांघलेले सिप्रेचर आयलॅण्ड नावे ज्ञात इमारतीच्या विंग ए मध्ये ९ (नववा) मजल्यावर रहिवासीत फ्लॅट घारक युनिट क्र. ९०३, मोजमापित ४६१०.५३ चौरस फूट चर्टई क्षेत्र सह सदर इमारतीच्या (स्टील्ट/ओपन कंपाऊंड/बेसमेंट) मध्ये वापरण्याचा आणि उपभोगण्याचा अधिकार ५(पाच) कार पार्किंग जागा आणि सदर इमारतीच्या कॉमन क्षेत्रामध्ये वथायोग्य शेअर्स, सुविधा आणि स्थावर मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग.

दिनांक : २९.०४.२०२१ प्राधिकृत अधिकारी स्टॅण्डर्ड चार्टर्ड बँक ठिकाण : मुंबई